

दि.१.११.२००५ पूर्वी शिक्षण सेवक/कृषी सेवक/ग्रामसेवक या पदावर नियुक्त होऊन शिक्षक/कृषी सहाय्यक/ग्रामसेवक या पदावर नियमित वेतनश्रेणीत आलेल्या व नंतर ही सेवा सोडून राज्यातील दुस-या पदावर नियुक्त झालेल्या कर्मचा-यांना लागू होणा-या निवृत्तीवेतन योजनेबाबत स्पष्टीकरण.

## महाराष्ट्र शासन

### वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : सेनिवे १००८/प्र.क्र.१६/सेवा ४

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक : २८ सप्टेंबर, २०१२.

वाचा : १) शासन निर्णय वित्त विभाग, क्रमांक : सेनिवे १००८/१६/सेवा-४, दिनांक १९ जुलै २०११

२) शासन परिपत्रक वित्त विभाग, क्रमांक : सेनिवे १००८/१६/सेवा-४, दिनांक ०३ ऑगस्ट, २०११

### शासन परिपत्रक

दि.१.११.२००५ पूर्वी राज्यात शिक्षण सेवक/कृषी सेवक/ग्राम सेवक या पदावर नियुक्त झालेल्या कर्मचा-यांनी मानधनावरील कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करून नियमीत वेतनश्रेणीत आल्याच्या दिनांकापासून त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय संदर्भाधिन क्रमांक १ येथील दिनांक १९ जुलै, २०११ अन्वये व स्पष्टीकरणात्मक सूचना संदर्भाधिन क्रमांक २ येथील दिनांक ३ ऑगस्ट, २०११ च्या परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. या संदर्भात शासनाकडे प्राप्त होत असलेल्या मागण्यांसंदर्भात खालील खुलासा करण्यात येत आहे:

१) संदर्भाधिन क्रमांक २ येथील दिनांक ३ ऑगस्ट, २०११ च्या परिपत्रकातील अ.क्र. ३ रद्द करण्यात येत असून दि.१.११.२००५ पूर्वी शिक्षण सेवक/कृषी सेवक/ग्राम सेवक या पदावर नियुक्त झालेले जे कर्मचारी मानधनावरील सेवा समाधानकारकरित्या पूर्ण करून नियमित वेतनश्रेणीत रुजू झाले आहेत, असे कर्मचारी ती सेवा सोडून दि.१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या दुस-या सेवेत विहीत मार्गाने रुजू झाले आहेत, त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू ठरेल. तसेच संबंधित कर्मचा-यांनी शिक्षण सेवक/ग्रामसेवक/कृषी सेवक या पदावर मानधनावर केलेली सेवा तसेच नियमित वेतनश्रेणीतील सेवा त्यांच्या निवृत्तीवेतन लाभासाठी ग्राह्य धरण्यात येईल.

२) मंत्रिमंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार शिक्षण सेवक/कृषी सेवक/ग्राम सेवक या मानधनाच्या पदावरील ३ वर्षांचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर या कर्मचा-यांना नियमित पदावर/वेतनश्रेणीत नियुक्ती द्यावयाची असून त्याची मानधनावरील सेवा निवृत्तीवेतन लाभासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच मानधनावरील सेवा पूर्ण होणे ही नियमित वेतनश्रेणी लागू होण्याची अट आहे. याचाच अर्थ जोपर्यंत मानधनावरील सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो कर्मचारी शिक्षक/कृषी सहाय्यक/ग्रामसेवक या नियमित वेतनश्रेणीसाठी देखील पात्र ठरत नाही. त्यामुळे जे कर्मचारी मानधनावरील सेवा पूर्ण करण्यापूर्वीच ती सेवा सोडून दि.१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या दुस-या सेवेत विहीत मार्गाने नियुक्त झालेल्या कर्मचा-यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू राहिल.

२. हे परिपत्रक जिल्हा परिषदा तसेच ज्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू आहेत, अशा मान्यताप्राप्त व १०० टक्के शासन अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठे इत्यादींच्या सेवेमध्ये दि. १.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, योग्य त्या फेरफारांसह, लागू ठरेल.

३. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१२१००११३४१८०७०० असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



र.आ.नागरगोजे  
शासनाचे अवर सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१००० प्रती),  
महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),  
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (५ प्रती),  
उप संचालक, राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, ५ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मुंबई - ४०० ०३२, (१०० प्रती)  
अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई (२५ प्रती),  
संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती)  
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई (१० प्रती),  
उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),  
वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक (प्रत्येकी १५ प्रती),  
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),  
सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई  
राज्यपालांचे सचिव,  
मुख्य मंत्र्यांचे सचिव,  
उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,  
सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,  
\*विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोर्निकस रोड, नवी दिल्ली,  
\*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा) मुंबई,  
\*प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,  
\*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
\*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई/नागपूर/औरंगाबाद  
मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.  
आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व)  
सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, १ला मजला, मंत्रालयासमोर, मुंबई ४०० ०३२  
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई  
सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डींग), पोर्ट माळा, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१.  
ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३२.  
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र पेंशनर्स असोसिएशन, १४४९, सदाशिव पेठ, 'संकल्प' खजिना महाल बोळ, एस.पी. कॉलेज समोर, पुणे ४११ ०३०.  
मंत्रालयातील सर्व विभाग,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१००० प्रती),  
महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),  
मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,  
सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),  
सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),  
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),  
तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),  
सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती), संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),  
सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, दक्षिण/उत्तर/पश्चिम,  
सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ (प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य (प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),  
कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर (१० प्रती),  
कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (१० प्रती),  
कुल सचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),  
कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी (१० प्रती),  
कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, जिल्हा रायगड (१० प्रती),  
ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती),  
शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),  
उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),  
कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती),  
वित्त विभागातील सर्व कार्यासने,  
निवड नस्ती, कार्यासन सेवा-४.

\*पत्राद्वारे.